

SYMBOLIC POSSESSION NOTICE

ICICI Bank
Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-83, WIFIT IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security interest of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules or the below mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN))	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Rajesh Rangro Rewade & Seema Rajesh Rewade- QZYAV0000512472 (DHFL Old LAN -16400000525 & ICICI New LAN- QZYAV0000512472)	Plot No 63 (North Part), Mangsaji Nagar, Survey No 35/3, Mouza Wadgaon Road, Yavatmal- 445324/ November 11, 2022	August 04, 2022 Rs. 5,02,464.00/-	Yavatmal

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : November 16, 2022
Place : Maharashtra

Authorized Officer
ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

I. Shunitha Devi is legally wedded spouse of No 1174163 Late Ex Sep Onkar Nath, Presently resident at 2/12 MHB Colony, S N Dube Road, Chuna Bhatti, Dahisar (East), Mumbai - 400068 have change my name from SHUNITHA DEVI to SUNITA OMKARNATH SHARMA and Date of Birth from 21 May 1955 to 25 September 1954 vide affidavit Dated 12/11/2022

NOTICE

Edelweiss Retail Finance Limited
CIN: U67120MH1997PLC285490
Tower 3, Wing 'B', Kohinor City Mall, Kohinor City, Kiro Road, Kurla (West), Mumbai- 400 070

SALE OF STRESSED FINANCIAL ASSETS

Edelweiss Retail Finance Limited invites Expression of Interest from eligible ARCs for the proposed sale of certain stressed Financial Assets. The sale shall be on "As is where is and what is where is" basis and "Without recourse basis". Eligible prospective investors are requested to intimate their willingness to participate by way of an "Expression of interest". Kindly refer to the Company's website - <https://www.edelweisretailfin.com> for the list of stressed Financial Assets and the detailed terms and conditions for sale.

For Edelweiss Retail Finance Limited
Sd/-Authorized Signatory
Tel: 022-43428511
Mumbai, November 16, 2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Thalia Labha Home Pvt Ltd that amended Environmental Clearance has been accorded to Proposed Residential project with shop of Proposed Environment Clearance for Vrindavan Flora- Phase- 1 at GUT NO. 15, 16, 17/1A, 17/2 AT-CHAMBHARLI, TAL -KHALAPUR, DIST -RAIGAD vide EC Identification No. - SEIAA-EC- 0000001897 File No. - STATEMENT- STATEMENT-0000001759 Date of Issue EC -23 July 2019 and copy of the clearance letter is available with Maharashtra State Pollution Control Board and may also be seen on the website of the Department of Environment, Maharashtra at <https://parivesh.nic.in/> and company website of Thalia Labha Home Pvt Ltd

AAVAS FINANCIERS LIMITED

(Formerly known as Au HOUSING FINANCE LIMITED) (CIN:L65922RJ2011PLC034297)
Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below.

The borrower and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED (Formerly known as "AU HOUSING FINANCE LIMITED") for an amount mentioned as below and further interest thereon.

Name of the Borrower	Date & Amount of Demand Notice	Description of Property	Date & Type of Possession
ARAVIND SHIVAJI PADAVE, Mrs. PRIYA DEVENDRA KAMBLI (A/c No.) LNTNH00318-190091308	5 Sep 22 ₹ 2455271.00/- Dues as 3 Sep 22	FLAT NO 301, 3RD FLOOR, TRIDEV BUILDING, HOUSE PROPERTY NO. GHA-GHO-324-012 & GHA-GHO-324-011, GOTHIVALGAON, GHANSOLI, THANE, MAHARASHTRA Admeasuring 490 Sq. Ft.	Symbolic Possession Taken on 10 Nov 22
PRIYA PRADEEP KAMBLE, Ms. PRIYANKA KAMBLE, Mr. CHETAN VAISHNAV (A/c No.) LNVIR02118-190075361 & LNVIR01818-190077292	5 Sep 22 ₹ 1971904.00/- & ₹ 1208926.00/- Dues as 3 Sep 22	FLAT NO.501, 5TH FLOOR, A WING, SUNDER AANAGAN, BEVERLY PARK BUILDING NO. 9, NEAR CINEMAX, KANAKIA ROAD, MIRA ROAD, THANE, MAHARASHTRA Adm 35.14 Sq. Mtrs	Symbolic Possession Taken on 10 Nov 22
HEMA RAJESH NAMDEV, Mr. RAJESH NAMDEV (A/c No.) LNTNH00319-200108352	6 Sep 22 ₹ 1433576.00/- Dues as 5 Sep 22	FLAT NO.102, FIRST FLOOR, 'SAIRAM PARADISE', LAND BEARING SURVEY NO.71, HISSA NO.17, 20 AT VILLAGE BAGGAON-DEVRUNG, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE, MAHARASHTRA Adm 560 Sq. Ft	Symbolic Possession Taken on 14 Nov 22
NANDKISHOR RAMCHANDRA KHAVALI, Mrs. SUREKHA KHAVALI Guarantor : Mr. MAHENDRA PANDURANG DHANGAR (A/c No.) LNJAL01217-180068009	6 Sep 22 ₹ 1355128.00/- Dues as 5 Sep 22	PLOT NO. 42 WEST PART, GUT NO 396, AMALNER, JALGAON, MAHARASHTRA Adm 1507 Sq. Ft.	Symbolic Possession Taken on 14 Nov 22
RAMCHANDRA DATTU BHOIR, Mrs. MANISHA BHOIR (A/c No.) LNKAR00617-180070947	6 Sep 22 ₹ 1208786.00/- Dues as 5 Sep 22	HOUSE NO.403, OPPOSITE GANESH DHABA, MURBAD ROAD, KARJAT, VILLAGE MHASA, MUKKAM MOHAGAT, TALUKA MURBAD, DIST THANE, MAHARASHTRA-421401 Adm 1932 Sq. Ft. (792*72*820)	Symbolic Possession Taken on 14 Nov 22

Place : Jaipur Date: 16-11-2022 Authorised Officer Aavas Financiers Limited

INVENTURE

GROWTH & SECURITIES LTD.

Registered Office : 201, Viraj Tower, W.E.Highway, Andheri(E), Mumbai- 400069, Maharashtra, India
Tel.: +91 22 39548500 / 407515151 FAX: +91 22 40751535 / 39548600 Email: info@inventuregrowth.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2022

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
	30.09.2022	30.06.2021	30.09.2021	31.03.2022	30.09.2022	30.06.2021	30.09.2021	31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 Total Income	1,335	738	924	3,898	1,390	934	1,083	5,031
2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	203	208	264	1,018	162	315	408	1,803
3 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	203	208	264	1,018	162	315	458	1,903
4 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	175	142	231	755	143	223	370	1,394
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	149	154	196	740	142	206	370	1,436
6 Equity Share Capital	8400	8400	8400	8400	8400	8400	8400	8400
7 Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Not Annualised								
1. Basic	0.02	0.02	0.03	0.09	0.02	0.03	0.04	0.17
2. Diluted	0.02	0.02	0.03	0.09	0.02	0.03	0.04	0.17

Note:
1 The above is an extract of the detailed format of quarterly results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com), www.nseindia.com) and the Company's Website, www.inventuregrowth.com.

On Behalf of the Board of Directors
Inventure Growth & Securities Limited
Sd/-
Kanji B. Rita
Managing Director
DIN - 00727470

Date : 14.11.2022
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that we are investigating the title of Honeycomb Co-operative Housing Society Limited, a Co-operative Housing Society duly registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under Certificate No. BOM/HSG 1936 of 1968 dated 16th December, 1968 and having its registered office Honeycomb Building, Plot No. 353/9, T.P.S. III - Rattilal B. Mehta Marg (60 Feet Road), Ghatkopar (East), Mumbai - 400 077, more particularly described in the SCHEDULE hereto.

All those persons having any right, title, interest, by way of sale, mortgage, transfer, lease, exchange, gift, devise, otherwise howsoever are hereby required to give written notice thereof with proof, if any, to the undersigned at M/s. Purnanand & Co., Advocates and Solicitors, Fort Chambers, "C" Wing, 2nd floor, 65 Tamarind Lane, Fort, Mumbai - 400 023, within 14 clear calendar days from the date of publication of this notice failing which the claim, if any, shall be deemed to have been waived and the Society will proceed further, without reference to such claim.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
All that piece or parcel of land bearing CTS No. 5743/9 of Village Ghatkopar - Kiro, admeasuring 1,214 sq. mtrs., equal to 1,452 sq. yards or thereabouts as per P R Card (1,205 sq. mtrs., equal to 1,451.33 sq. yard or thereabouts as per Indenture dated 22.03.1969), being at Plot No.353/9 of Town Planning Scheme No. III of Ghatkopar, alongwith undivided share in the internal means of access and common recreation space/ground situated off Rattilal Becharadas Mehta Road (60 Feet Road), Ghatkopar (East), Mumbai - 400 077, together with the building standing thereon known as "Honeycomb", and bounded as follows: **On or towards the West :** by Plot No.353/8 (Lavanya Building) **On or towards the South :** by Plot No.353/5 (Lochana Building) **On or towards the East :** by Town Planning Scheme III boundary **On or towards the North :** By Internal means of access and Plot No.353/17 (Lalit Prakash Building)

Dated this 16th day of November, 2022

For M/s.Purnanand & Co.
Partner
Advocates & Solicitors
65, Tamarind Lane, Fort Chamber "C", 2nd floor, Fort, Mumbai 400 023.

VERITAS (INDIA) LIMITED

CIN: L23209MH1985PLC035702
Regd. Off: Veritas house, 3rd Floor, 70 Mint Road, Fort, Mumbai - 400001
Tel Phone: 91 22 2275 5555/61840000, Fax: 91 2275 5556/61840001, Website: www.veritasindia.net

STATEMENTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter ended		Half-year ended		Year Ended		Quarter ended		Half-year ended		Year Ended	
	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1 Total income from Operations	7,878.87	1645.98	1,728.22	9,524.85	1,940.37	35,389.67	53,971.67	39,240.12	82,692.00	93,211.79	116,062.68	213,147.91
2 Profit / (Loss) before exceptional items and tax	240.71	39.38	9.19	280.09	27.35	729.10	2425.34	1687.21	3433.32	4112.55	6797.58	10,578.88
3 Profit/(Loss) before tax	240.71	39.38	9.19	280.09	27.35	729.10	2425.34	1687.21	3433.32	4112.55	6797.58	10,578.88
4 Profit / (Loss) for the period	196.08	42.84	4.29	238.92	20.00	619.91	2,380.71	1,690.67	3,428.42	4,071.38	6,790.24	10,469.63
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	196.08	42.84	4.29	238.92	20.00	609.40	4,913.68	4,639.34	3,361.29	9,553.02	7,428.44	12,469.36
6 Earning per equity share (For Continuing operation):												
(1) Basic	0.73	0.16	0.02	0.89	0.07	2.31	8.88	6.31	12.79	15.19	25.33	39.05
(2) Diluted	0.73	0.16	0.02	0.89	0.07	2.31	8.88	6.31	12.79	15.19	25.33	39.05

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the BSE Ltd. under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Unaudited Standalone/Consolidated financial results for the Quarter and Half year ended September 30, 2022 of Veritas(India) Limited ("The Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Monday, November 14, 2021. The above results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
2. The Financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular No. CIR/DFD/FAC/62/2016 dated July 5, 2016. There financial results are available on the company's website <http://www.veritasindia.net> and Bombay Stock Exchange website. www.bseindia.com

For Veritas (India) Limited
Sd/-
Nitin Kumar Didwania
Director
DIN: 00210289

Place : Mumbai
Date : 14th November, 2022

बृहन्मुंबई महानगरपालिका

(घनकचरा व्यवस्थापन आर/उत्तर विभाग)
क्र. सहा. अभि./घ.क.व्य./4658/ आर/उत्तर
दिनांक 15/11/2022

जाहिरात
स्वरास्य अभिव्यक्ती

विषय:- आर/उत्तर विभागात 'रस्ते स्वच्छता योजना' राबविण्याबाबत.

आर/उत्तर विभाग घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत 'रस्ते स्वच्छता योजना' राबविण्याबाबत नव्याने संस्थाची नेमणूक करण्याकरीता आर/उत्तर विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत इच्छुक शासकीय नोंदणीकृत स्थानिक संस्था उदा. कामगार सहकारी संस्था/सहकारी सेवा संस्था/अशासकीय संस्था/बेरोजगार संस्था (या सर्व संस्थांचा स्थापनेचा उद्देश त्यांच्या सभासदांना रोजगार मिळविणे हा असावा) यांच्यामार्फत रस्ते व पदपथांचा सफाईसाठी दि. 01.12.2022 ते दि. 30.04.2022 या 5 महिन्यांच्या कालावधी करिता मोहोरबंद ईच्छापत्र मागवित आहोत.

अनु. क्र.	योजनेचे नाव	कामाकरीता निवड करावयाच्या संस्था
1	'रस्ते स्वच्छता योजना'	06 संस्थांच्या (78 एकक)

अर्जाचा नमुना आणि रस्ते स्वच्छता योजना बाबतची नियमावली आर/उत्तर विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) यांच्या कार्यालयात दि. 15.11.2022 ते दि. 22.11.2022 या कालावधीत सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 या वेळेत मिळू शकेल. पात्र संस्थांच्या यादीमधून सोडत काढण्यात येईल. सदर सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या संस्थांना कामाचे वाटप विभागाचे सहाय्यक आयुक्त, योजनेच्या नियमावलीतील नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार करतील. कामाचा कालावधी दि. 01/12/2022 ते दि. 30/04/2022 या 5 महिन्यांच्या कालावधीकरिता किंवा प्रमुख अभियंता (घ.क.व्य.) कार्यालयामार्फत सदर योजना राबविण्याबाबत नव्याने निर्देश देण्यात येतील. त्यानुसार संस्थांनी स्वच्छतेचे काम करावे लागेल. इच्छुक संस्थांनी अधिक तपशील, अर्ज व शपथपत्राच्या नमुन्यासाठी आर/उत्तर विभाग घन कचरा व्यवस्थापन कार्यालयात संपर्क करावा. किंवा महानगरपालिकेच्या <http://portal.mcgm.gov.in> या संकेतस्थळावर भेट द्यावी.

संस्थेने आर/उत्तर विभाग कार्यालयात अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 23.11.2022 (दुपारी 2.00 वाजेपर्यंत) नमूद केलेल्या कार्यालयीन कालावधीनंतर दाखल करण्यात आलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.

सही / -
कार्यकारी अभियंता (इमारती व कारखाने)
'आर/उत्तर' विभाग
पीआरओ/१९३०/एडीव्ही./२०२२-२३

कुठेही पाणी साचू देऊ नका, डासांना निमंत्रण देऊ नका

Place : Mumbai
Date : November 14, 2022

HARIYANA SHIP-BREAKERS LTD

HARIYANA SHIP-BREAKERS LIMITED

Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jammalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai-400 021.
CIN : L61100MH1981PLC024774, Tel. 022-22043211, Fax-22043215
Website : www.hariyanagroup.com, Email id : secretarial.hariyana@gmail.com / ISO Certified (14001:2004/9001:2008/30000:2009)

STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2022

SL No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter Ended		Half Yearly		Year Ended		Quarter Ended		Half Yearly		Year Ended	
		30-Sep-22	30-Jun-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-21	31-Mar-22	30-Sep-22	30-Jun-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-21	31-Mar-22
	Refer Note No. 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	Refer Note No. 2	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from operations	-	738.37	3,193.21	738.37	10,305.71	16,848.64	-	738.37	3,193.21	738.37	10,305.71	16,840.14
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	18.87	(4.89)	364.68	13.98	750.24	430.54	76.23	59.01	467.03	135.24	912.88	900.12
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	18.87	(4.89)	364.68	13.98	750.24	430.54	17.75	(5.54)	343.88	12.21	728.89	407.84
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	27.11	(19.55)	230.41	7.56	490.70	200.94	25.98	(20.19)	215.53	5.79	475.28	184.18
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	27.11	(19.55)	230.41	7.56	490.70	206.25	25.98	(20.19)	215.53	5.79	475.28	189.48
6	Equity share capital	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						13,164.01						13,171.81
8	Earning per share (EPS) (Rs) (Face Value : Rs 10/- per share - Basic and diluted)	0.44	(0.32)	3.74	0.12	7.96	3.26	0.42	(0.33)	3.50	0.09	7.71	2.99
		0.44	(0.32)	3.74	0.12	7.96	3.26	0.42	(0.33)	3.50	0.09	7.71	2.99

Notes :
1 The above unaudited financial results for the quarter ended September 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved Board of Directors of the Company at their respective meetings held on November 14, 2022.
2 The figures for the quarter ended September 30, 2022 are balancing figures between unaudited year to date figures upto six months ended September 30, 2022 and unaudited figures for the quarter ended June 30, 2022.
3 The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) are available on the websites of the Stock Exchange i.e. BSE (www.bseindia.com) and the website of the Company (www.hariyanagroup.com)
4 The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 to the extent applicable.
5 "Ind AS 108 establishes standards for the way that public business enterprises report information about operating segments and related disclosures about geographic areas. The company's operations predominantly relate to enhance business performance. Based on the "Management Approach" as defined in Ind AS 108, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators by geographic segments. Accordingly, information has been presented on geographic segments. The accounting principles used in the preparation of the financial statements are consistently applied to record revenue and expenditure in individual segments. Business segments of the company are primarily categorized as: Mumbai and Bhavnagar."
6 "The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards ("Ind AS 110") "Consolidated Financial Statements" prescribed under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under : Consolidated financial statements include financial results of Hariyana Air Products, subsidiary of the company and Goyal Hariyana Realty, Orchid Lakeview Developers, Whitefield Projects, Swastik Developers, associates of the company."
7 The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.
8 The outbreak of Coronavirus (COVID-19) is causing significant disturbance and slowdown of economic activity in India and across the Globe. The Company has evaluated impact of this pandemic on its business operations. Based on its review and current indicators of economic condition there is no significant impact on its financial results and carrying value of Assets, the Company will continue to closely monitor any material changes arising of future economic conditions and impact on its business.
9 The above unaudited standalone and consolidated financial results for the quarter and six months ended September 30, 2022 have been subjected to limited review by the statutory auditors.
10 The figures of segment results include inter segment interest income / expense.

For and on behalf of Board of Directors
HARIYANA SHIP-BREAKERS LIMITED
SD/-
SHANTISARUP RENUVAL
DIRECTOR
DIN : 00040355

Place : Mumbai
Date : November 14, 2022

थोडक्यात महत्वाचे

रामा स्टील ट्यूबची वित्तीय कामगिरी जोरात

मुंबई : रामा स्टील ट्यूब लि.च्या संचालक मंडळाच्या मंजूरीनंतर दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील दुसऱ्या तिमाहीतील एकूण महसूल ३५००.७९ दशलक्ष इतका वाढला आहे. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील महसूलाच्या तुलनेत ही वाढ तब्बल ७८.६४ टक्के आहे, तर कंपनीच्या विक्रीत दुसऱ्या तिमाहीत ४८,७७४.६७ एमटी झाली असून, मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ ८२.८९ टक्के आहे. कंपनीला दुसऱ्या तिमाहीतील करोतर नफा ५५.५२ दशलक्ष असून, मागील वर्षी वरील तिमाहीत तो ६९.७१ दशलक्ष रुपये होता. तसेच पहिल्या सहामाहीत कंपनीचा करोतर नफा १०४.३२ दशलक्ष रुपये झाला. लाभांश आणि अन्य कंपन्यांच्या संपादनासाठी संचालक मंडळाची बैठक १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सेन्सेक्सची धाव ६२ हजारांकडे

२४९ अंकांनी वधारून ६१,८७३वर झेप

मुंबई : बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील मजबुतीमुळे आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजाराची वाटचाल ६२ हजारांकडे सुरू झाली आहे. मंगळवारच्या व्यवहारात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स २४८.८४ अंकांच्या वाढीसह ६१,८७२.९९ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ७४.२५ अंकांच्या वाढीसह १८,४०३.४० अंकांवर बंद झाला. विदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू राहिल्याने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाचा भारतीय भांडवली बाजाराला लाभ झाला. दोलायमान स्थितीनंतर दिवसभरात सेन्सेक्सचा सार्वकालिक उच्चांक ६१,९५५.९६ तर किमान ६१,४३६.९०ची पातळी गाठली होती. सेन्सेक्स वर्गवारीत पॉवरग्रीड, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल,



एनडीटीव्हीचा समभाग ५ टक्के वधारला

दुसरीकडे, एनडीटीव्हीचा शेअर १८.२० रुपयांच्या म्हणजेच ५ टक्के वाढीसह ३८३.०५ रुपयांवर बंद झाला. सोमवारी सेबीने गौतम अदानी यांच्या समूहाला एनडीटीव्हीमधील २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची खुली ऑफर देण्यास मान्यता दिली. त्यामुळे मंगळवारी एनडीटीव्हीचा शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली आहे. अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉ. रेड्डीज आणि एशियन पेंट्स यांच्या

रुपया १७ पैशांनी मजबूत

भारतीय चलन बाजारात मंगळवारी रुपयाला बळ मिळाले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी मजबूत होऊन ८१.११ हा डॉलरचा नवा दर झाला. सकारात्मक देशांतर्गत मॅक्रोइकोनॉमिक आकडेवारी आणि अमेरिकन चलनात झालेली घसरण यामुळे रुपया मजबूत होण्यास मदत झाली. समभागात वाढ झाली, तर आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व आणि नेस्ले यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात सेरुल, टोकियो, शांघायमध्ये वाढ, तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक वातावरण होते. ऑंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.६२ टक्के घसरून प्रति बॅरलचा दर ९१.६३ अमेरिकन डॉलर्स झाला, तर विदेशी गुंतवणूक संस्थानी सोमवारी भारतीय भांडवली बाजारात १.०८९.४१ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७ टक्के घट

नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताची निर्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत १६.६५ टक्क्यांनी कमी होऊन २९.७८ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे. यासंबंधीची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केली. तसेच देशाची आयात ऑक्टोबर २०२१ मधील ५३.६४ अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून ऑक्टोबर महिन्यात वाढून ५६.६९ अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याचवेळी, एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान, देशाच्या निर्यातीत १२.५५ टक्क्यांनी वाढ होऊन २६३.३५ अब्ज डॉलर्स झाली. आकडेवारीनुसार, आयात ३३.१२ टक्क्यांनी वाढून ४३६.८९ अब्ज डॉलर्स अब्ज झाली आहे. अशाप्रकारे, आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) पहिल्या सात महिन्यांत देशाची व्यापार तूट १७३.४६ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे.

रिझर्व्ह बँकेची नऊ बँकांवर कारवाई

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे योग्य पालन करणाऱ्या बँकांवरोधात कठोर भूमिका घेतली असून, आता नऊ बँकांवर कारवाई केली आहे. सोमवारी आरबीआयने सहकारी अर्बन आणि जिल्हा मध्यवर्ती अशा नऊ बँकांवर बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बँकांवर बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या कारवाईची माहितीही आरबीआयकडून देण्यात आली आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ११.६० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या बँकांमध्ये बेरहामपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला (ओडिशा) ३.१० लाख रुपये, अस्मानाबाद जनता सहकारी बँकेला (महाराष्ट्र) २.५ लाख रुपये, संतराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला (महाराष्ट्र) २ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, बालाघाट (मध्य प्रदेश), जमशेदपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (झारखंड), रेणुका नागरी सहकारी बँक, अंबिकापूर (छत्तीसगड) यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच कृष्णा मर्चंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, भोपाळ (मध्य प्रदेश) आणि केंद्रपारा अर्बन को-ऑपरेटिव्ह (ओडिशा) यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. या बँकांव्यतिरिक्त, नवानगर को-ऑपरेटिव्ह बँक, जामनगर (गुजरात) यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक गव्हर्नरांची आज सरकारी बँकप्रमुखांशी चर्चा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे गव्हर्नर शक्तिकांत दास बुधवार, १६ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीडओ) बैठक घेणार आहेत. टेवीची मंद वाढ आणि कर्जाची उच्च मागणी राखण्याशी संबंधित मुद्द्यांवर बैठकीत चर्चा केली जाईल. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या टेवी वार्षिक आधारावर १०.२ टक्क्यांच्या तुलनेत ९.६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षीच्या ६.५ टक्क्यांच्या तुलनेत कर्जाची मागणी १७.९ टक्क्यांवर पोहोचली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीसाठी जाहीर करण्यात



आणि मध्यमच्या मालमत्तेच्या गुणवत्तेवर देखील बैठकीत चर्चा केली जाईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात सुरू केलेल्या डिजिटल बँकिंग युनिटच्या कामकाजाचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दिसलेल्या आर्थिक कामगिरीमध्ये बँकिंग प्रणालीचे महत्त्वपूर्ण योगदान. तसेच, किरकोळ, उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी कर्ज वितरणताही वाढ झाली आहे.

१८८ कोटी रिफंडप्रकरणी एअर इंडियाला दणका

नवी दिल्ली : अमेरिकन सरकारने कोविड महामारीदरम्यान फ्लाइट रद्द केल्यामुळे किंवा त्यांच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे प्रभावित प्रवाशांना पैसे परत करण्यास विवंचित केल्याबद्दल एअर इंडियाला १४ लाख डॉलर्स (सुमारे ११.३८ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. यूपएस परिवहन विभागाचे निदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, एअर इंडियाने विवंचित केल्यावर प्रवाशांना परतवा देण्याची तरतूद यूपएस परिवहन विभागाच्या धोरणांच्या विरोधात आहे. यूपएसमध्ये, एखादे फ्लाइट रद्द

११ कोटींचा दंड



डॉलर्स (₹. १८८ कोटी) परत करण्याचे निदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, एअर इंडियाने विवंचित केल्यावर प्रवाशांना परतवा देण्याची तरतूद यूपएस परिवहन विभागाच्या धोरणांच्या विरोधात आहे. यूपएसमध्ये, एखादे फ्लाइट रद्द

किंवा बदलल्यास एअरलाइन्सने प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे १०० दिवसांच्या आत परत केले पाहिजेत, असा नियम आहे. विभागीय चीफश्रीदरम्यान, एअर इंडियाने निर्धारित १०० दिवसांत परत करावयाच्या अर्जांवर प्रक्रिया केल्याचे उघड झाले आहे. रिफंडमध्ये विलंबाची ही प्रकरणे टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यापूर्वीची आहेत. अमेरिकेने एअर इंडियाशिवाय फ्रंटियर, टीएपी पोर्तुगाल, एअर मेक्सिको, ईआयएआय आणि एव्हियान्का एअरलाइन्सला दंड ठोठावला आहे.

५४ स्टार्टअप्सनी उभारले ५० दशलक्ष डॉलर्स

मुंबई : व्हेचर कॅटालिस्ट्स ग्रुपने जवळपास ५४ पोर्टफोलिओ स्टार्टअप्सनी यंदा ५० दशलक्ष डॉलर्स मुल्याचा टप्पा पार केला आहे. यंदा निधीमध्ये ७० टक्के घट झाल्याने आव्हानात्मक काळ असताना देखील व्हेचर कॅटालिस्ट्सने लक्षणीय वाढ केली, जसे त्यांनी पोर्टफोलिओमध्ये ३३ हून अधिक सुनिकॉर्स व १०० हून अधिक मिनीनिकॉर्सचा समावेश केला. किमान दोन उद्भूत कंपन्यांच्या वैयक्तिक मुल्यांकनांनी १०० दशलक्ष डॉलर्सचा टप्पा पार केला आहे.

To Place your Tender / Notice / Obituary Ads. FREE PRESS JOURNAL नवशक्ति Please mail us at: ad@fpj.co.in, mail@fpj.co.in 022-69028000/07777061799

गोरेगाव मधील दिंडोशी येथील सन्माननीय नगर दिवाणी न्यायालय आणि सत्र न्यायालयात वाणिज्यिक वाद क्र. २०१५ सन २०२२ युनियन बँक ऑफ इंडिया बँकिंग कंपनीचा (ऑक्झिडेशन अँड ट्रांसफर ऑफ अडॉप्टेड कंत्राट अंतर्गत स्थापित बँकिंग कंपनी, जिचे मुख्यालय आहे २३९, विधान भवन मार्ग मुंबई ४०००२१ आणि तिचे शाखा कार्यालय आहे लिंक रोड, माचें शाखा, पत्ता : दुकान क्र. १, २, ३, सिंग टाईम सीएचएस लि., ३ रा गोलीवार्ड रोड, सांताक्रुझ, मुंबई ४०००५५, महाराष्ट्र, द्वारा श्री. मनोज हरमा, शाखा व्यवस्थापक, वय ४०, पेशा : नोकरी, मोबाईल क्र. ८०८०७२४३१९. ...वादी विरुद्ध १. मे. फ्रेन्ड्स एंटरप्रायझेस, प्रो.प्रा. श्री. तुषार वसंत म्हस्के वय ३५ वर्ष, पेशा : व्यवसाय, दुकान क्र. ४ बी विंग, रिहेंब बिल्डिंग, बंदर पाखाडी रोड, कोटिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, महाराष्ट्र मोबाईल क्र. ९६१९९६९५९५. २. मे. चिक्कन स्टेशन, प्रो.प्रा. सचिन पवार (फ्रँचायझर) वय प्रो.ड. पुष्पा व्यवसाय, वाशी इन्फोटेक पार्क, ८वा मजला, रघुलिला मॉल मार्ग, महेश लंच होम जवळ, सेक्टर ३०-ए, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र ...प्रतिवादी सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या वादीद्वारे ०३.१२.२०२२ रोजी स. ११.०० वा. मध्यन्हूळ वेळेत न्यायालय खोली क्र. ०३ मधील पिटासीन सन्माननीय न्यायाधीश एच. एच. जे. कोरम-एचएचजे श्री. एस. एन. साळवे यांचेसमोर प्रचलित होणार आहे. वादी त्यामुळे विनंती करतात :- १) प्रतिवादींना न्यायनिर्णयपत्र वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून साधा दर तत्वाचे २% दराने दंड व्याज आणि मासिक आधारे ०१.०३.२०२२ पासून मासिक आधारे द. सा. १०.१५% दराने वृद्धील व्याजासह १८.०२.२०२२ रोजी स. ६.१९.१९६.२० (रुपये सहा लाख त्र्यांशेही हजार तीनशे चौदा आणि पैसे पन्नास मात्र) आणि त्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या कलम ३४ च्या व्याख्येतील त्यांच्या व्यवसायाकरिता प्रतिवादींना मंजूर केल्या अग्रिमा प्रदानापर्यंत न्यायनिर्णयाच्या तारखेपासून त्याच दराने पुढील व्याजाची रक्कम वादींना चुकते करण्याचे आदेश आणि हुकुम घ्यावेत. २) सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करून वरील विनंती (ए) नुसार सदर थकबाकी रकम संयुक्त आणि वेगवेगळी चुकती करण्यासाठी प्रतिवादींसाठी वेळ निश्चित करावी. आणि कसूर केल्यास येथील निशाणी के मध्ये वर्णिलेली प्रतिवादीच्या सदर जंगम मत्ता अशी अजंदादारी सदर विविध तारणे छाजणी कराराने आणि / किंवा जाहीर लिलावाने विक्री करावी आणि त्याची प्रक्रिया वरील विनंती (ए) मध्ये प्रमाणित केल्यानुसार त्यांच्या थकबाकीच्या पुर्तिसाठी अर्जदार बँकेला सोपवावी. ३) अशी विक्री आणि रोकड करण्यामध्ये काही कमतरता असल्यास अशा कमतरते पर्यंत प्रतिवादींच्या विरोधात वैयकीक हुकूम मंजूर करावा. ४) प्रतिवादींना इतरांसह संयुक्तपणे वेगवेगळे आणि / किंवा त्यांच्या संबंधित वैयकीक नावे त्यांनी धारण केलेली रोख आणि बँक शिक्कीसह त्यांच्या सर्व संबंधित जंगम आणि स्थावर मत्तेच्या संपूर्ण तपशिल देणाऱ्या शपथपत्राच्या स्वरूपातील सूची सादर करण्याचे आणि ते सदर सन्माननीय न्यायालयाला दाखल करण्याचे निर्देश घ्यावेत. ५) सदर सन्माननीय न्यायालयाने कृपा करून वरील विनंती नुसार शपथपत्राच्या स्वरूपात प्रतिवादींनी सादर केलेल्या इतरांसह संयुक्तपणे वेगवेगळे आणि / किंवा त्यांच्या संबंधित वैयकीक नावे त्यांनी धारण केलेली रोख आणि बँक शिक्का आणि इतर येशी यासह प्रतिवादींच्या सर्व जंगम/स्थावर मिल्कती जम करण्याचा आदेश करावा. ६) प्रतिवादींना वादाचा खर्च वादींना अदा करण्याचे निर्देश घ्यावेत. ७) आणि खटल्याचे आवश्यक स्वरूप आणि परिस्थितीनुसार अशा इतर आणि पुढील अनुतोष. सदर दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ सही/- सौ. प्रबंधकांकरिता नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी मुंबई येथील आनंदकुमार आर. सिंग दुकान क्र. १०, समसाईन कार्मिनिव कॅम्प्लेक्स, स्टेशन रोड, नालासोपार (पू.), वात्का वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र ४०१२०९. मो.: ९६१९६०३३२०. anandsingh253@gmail.com प्रति. मे. फ्रेन्ड्स एंटरप्रायझेस, आणि अन्य.

सूचना ईसीएल फायनान्स लिमिटेड सीआयएन: यु६५९९०एमएच२००५पीएलसी१५४८५४ टॉवर ३, विंग बी, कोहिनू सिटी मॉल, कोहिनू सिटी, फिरोल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०७० तपासण्यास वित्तीय मत्तांची विक्री ईसीएल फायनान्स लिमिटेड कडून काही तणावग्रस्त वित्तीय मत्तांच्या प्रस्तावित विक्रीसाठी पात्र एआरसीजे कडून स्वयंसेवाच्या अभिव्यक्ती निमित्त कल्पनात येत आहेत. विक्री "जसे आहे जेथे आहे आणि जे आहे जेथे आहे" तत्वावर आणि "विनाविलंब तत्वावर" होईल. पात्र संस्थांचे गुंतवणूकदारांनी कृपया एका "स्वयंसेवाच्या अभिव्यक्ती" च्या माध्यमानु सहभागी होण्याची त्यांची इच्छा कळवावी. तणावग्रस्त वित्तीय मत्तांची सूची आणि विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तीसाठी कृपया कंपनीचे संकेतस्थळ https://ecifinance.edelweissfin.com/ पहावी. ईसीएल फायनान्स लिमिटेड साठी सही/- प्राधिकृत अधिकारी दूर: ०२२-४३४२८५११

PUBLIC NOTICE Notice is hereby given by Thalia Labh Home Makers Pvt. Ltd. & Others that amended Environmental Clearance has been accorded to Proposed Residential project with shop of Proposed Environment Clearance for Vrindavan Flora- Phase- 2 at AT GUT NO. 17/1B, 18/1, 18/2, 19, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 28, VILLAGE CHAMBHARLI, TAL-KHALAPUR, DIST- RAIGAD vide EC Identification No. - SEIAA-EC-000001954 File No. - STATEMENT- STATEMENT-000001954 Date of Issue EC -21 August 2019 and copy of the clearance letter is available with Maharashtra State Pollution Control Board and may also be seen on the website of the Department of Environment, Maharashtra at https://parivesh.nic.in/ and company website of Thalia Labh Home Makers Pvt. Ltd.

PUBLIC NOTICE Notice is hereby given by Thalia Labha Home Pvt Ltd that amended Environmental Clearance has been accorded to Proposed Residential project with shop of Proposed Environment Clearance for Vrindavan Flora- Phase- 1 at GUT NO. 15, 16, 17/1A, 17/2 AT-CHAMBHARLI, TAL-KHALAPUR , DIST -RAIGAD vide EC Identification No. - SEIAA-EC- 000001897 File No. - STATEMENT- STATEMENT-000001759 Date of Issue EC -23 July 2019 and copy of the clearance letter is available with Maharashtra State Pollution Control Board and may also be seen on the website of the Department of Environment, Maharashtra at https://parivesh.nic.in/ and company website of Thalia Labha Home Pvt Ltd

HARIYANA SHIP BREAKERS LTD हरियाणा शिप ब्रेकर्स लिमिटेड नोंदणी कार्यालय : १५६, मेकर चेंबर VI, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१. सीआयएन: एल६११०एमएच११८१एलसी२४७७७४, दूर. ०२२-२२४३२११, फॅक्स-२२४३२१५ वेबसाईट : www.harivanagroup.com ई-मेल: secretarial.hararyana@gmail.com / आयएसओ प्रमाणित (१४००१:२००४/९००१:२००८/३००००:२००९) ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे अलिप्त आणि एकत्रित विवरण रु. लाखात

इ.स. क्र.	इंग्रजी/मराठी	अलिप्त						एकत्रित					
		३०-सप्टें-२२	३०-जून-२२	३०-सप्टें-२१	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२२	३१-मार्च-२२	३०-सप्टें-२२	३०-जून-२२	३०-सप्टें-२१	३०-सप्टें-२२	३१-मार्च-२२	
१	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न	-	७३८.३७	३,१९३.२१	७३८.३७	१०,३०५.७१	१६,८४८.६४	-	७३८.३७	३,१९३.२१	७३८.३७	१०,३०५.७१	१६,८४८.६४
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/तोटा (-) (कर, अपवादालात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपर्यंत)	१८.८७	(४.८९)	३६४.६८	१३.९८	७५०.२४	४३०.५४	७६.२३	७०.०९	४६७.०३	१३५.२४	९९२.८८	१००.१२
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/ तोटा (-) (अपवादालात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबी पर्यंत)	१८.८७	(४.८९)	३६४.६८	१३.९८	७५०.२४	४३०.५४	१७.७५	(५.५४)	३४३.८८	१२.२९	७२८.८९	४०९.८४
४	कर परचाय कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/ तोटा (-) अपवादालात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबी पर्यंत	२७.११	(१९.५५)	२३०.४१	७.५६	४९०.७०	२००.९४	२५.९८	(२०.१९)	२१५.५३	५.७९	४७५.२८	१८४.९८
५	कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/तोटा (कर परचाय) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (कर परचाय) समाविष्ट)	२७.११	(१९.५५)	२३०.४१	७.५६	४९०.७०	२०६.२५	२५.९८	(२०.१९)	२१५.५३	५.७९	४७५.२८	१८९.४८
६	समभागा भांडवल	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७
७	राखीव (पुनर्विनिवृत्त वाढवून) मागील वर्षाच्या लेखापरिचित ताळेबंदीत दर्शविल्यानुसार	-	-	-	-	१३,१६०.९१	-	-	-	-	-	१३,१६०.९१	-
८	प्रति समभाग ग्रामी (इपीएस) (₹.)	०.४४	(०.३२)	३.७४	०.१२	७.९६	३.२६	०.४२	(०.३३)	३.५०	०.०९	७.७९	२.९९
	मूलभूत आणि सौम्यीकृत	०.४४	(०.३२)	३.७४	०.१२	७.९६	३.२६	०.४२	(०.३३)	३.५०	०.०९	७.७९	२.९९

टीप : ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता वरील अलेखापरिचित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आकडेवारी हे ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या सहा महिन्यांपर्यंतच्या अलेखापरिचित तारखेवरील वर्षाकरिता आणि ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिचित आकडेवारी दर्शविल्या आहेत. ३. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अँड डिसक्लोजर रिकव्हरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या लेखापरिचित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) च्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. लेखापरिचित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) हे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज म्हणजे बीएसईची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.harivanagroup.com) वर उपलब्ध आहे. ४. हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अंतर्गत २०१३ चे कलम १३३ सहाय्यता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स) रुलस, २०१५ च्या रूट ३ आणि कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स) अमेंडमेंट रुलस, २०१६ पैकी लागू असलेल्या तत्वा अन्वये विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स (इंड एस) नुसार तयार करण्यात आले आहेत. ५. इंड एस १०८ असे मार्ग निर्माण करतो की सर्वजनिक उपक्रम प्रचालन विभागासंबंधी अहवाल माहिती आणि भौगोलिक क्षेत्रासंबंधी माहिती कळविणे. कंपनीचे प्रचालन मुख्यत्वे व्यवसाय योग्यता वाढविण्याशी संबंधी आहे. इंड एस १०८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे "व्यवस्थापकीय दृष्टीकोनावर" आधारित चौफे ऑपरिंग डिस्टिन्क्शन मेकर (सीओडीएम) कंपनीच्या कामगिरीचे मूल्यांकन करतात आणि भौगोलिक विभागाद्वारे विविध कामगिरी दर्शकांच्या सूक्ष्म अभ्यासा आधारे सांघसंपत्तीचे वाटापट करतात. वित्तीय विवरण तयार करण्यासाठी जाणवणाऱ्या आलेली लेखा तत्वे वैचारिक विभागातील महसूल आणि खर्च नोंदविण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आली आहेत. कंपनीच्या व्यवसाय विभागाचे, मुंबई आणि भावनेर म्हणून मुख्यत्वे वर्गीकरण करण्यात आले आहे. ६. कंपनी अंतर्गत, २०१३ चे कलम १३३ सहाय्यता व्याज अंतर्गत जारी करण्यात आलेले संबंधित रकम अन्वये विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स ('इंड एस ११०') कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये मांडण्यात आलेली तत्वे आणि प्रक्रियेनुसार एकत्रित वित्तीय विवरण तयार करण्यात आले आहे. एकत्रित वित्तीय विवरणामध्ये कंपनीची उप कंपनी हरियाणा एअर प्रोडक्ट्स आणि कंपनीची सहयोगी हरियाणा रिअॅल्टी, ऑर्चिड लेक्झंडे डेव्हलपर्स, व्हाईटफिल्ड प्रोजेक्ट्स, स्वास्तिक डेव्हलर्स यांच्या वित्तीय निष्कर्षांच्या समावेश आहे. ७. सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार संलग्न मागील वर्षाची आकडेवारी पुनर्विलोकीत/पुनर्विकीरित केली आहे. ८. कोरोना व्हायरस (कोविड-१९) च्या प्रकोपामुळे भारतीय आणि जगभरातील आर्थिक परिस्थिती विकळीत आणि मंदावली आहे. कंपनीने तिच्या व्यवसायाच्या कामगिरीवरील प्रभावाचे मूल्यांकन केले. पुनर्विलोकीत आणि आर्थिक स्थितीच्या विचारात निदेशाकरिता आधारित तथे तिचा वित्तीय निष्कर्ष आणि मतेच्या मुल्यावर विचारात घ्यावेत झालेला नाही, कंपनी भविष्यातील आर्थिक स्थितीतून उद्भवणाऱ्या बदल आणि तिच्या/व्यवसायावर होणाऱ्या परिणामावर बारीक लक्ष ठेवून आहे. ९. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांकरिता वरील अलेखापरिचित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष सांघिक लेखापरिचितद्वारे मर्यादित पुनर्विलोकीत केला आहे. १०. विभागीय निष्कर्षांचे आकडेवारी वर्षे अंतर विभागीय व्याज उत्पन्न/खर्च समाविष्टीत आहे.